To,

BSE LIMITED National Stock Exchange of India Ltd. P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051 BSE Scrip Code: 532684 NSE Symbol: EKC; NSE Series: EQ

Sub: Intimation of Newspaper publication of Notice of the 40th Annual General Meeting, E-voting and Book Closure.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit newspaper publication pertaining to Intimation of Notice of the 40th Annual General Meeting, E-voting and Book Closure in following newspapers:

- 1. Business Standard (National Daily Newspaper) on September 07, 2019;
- 2. Mumbai Lakshadeep (Daily newspaper in state) on September 07, 2019

You are requested to take note of above information at earliest.

Thanking you,

Sincerely,

For Everest Kanto Cylinder Limited

Bhagyashree Kanekar Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Manufacturers of High Pressure Seamless Gas Cylinders

Registered Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Mumbai - 400 021.

CIN L29200MH1978PLC020434


Tel. : +91-22-4926 8300 / 01

Fax: +91-22-2287 0720

Website: www.everstkanto.com







SILVASSA BRANCH Plot No.15/3/2, Ground Floor, Shop No.6 & 7, Madhuban Apartment, Opp. to Patel Petrol Pump Silvassa - 396 230.Dadra & Nagar Haveli (UT).

(Rule 8(1)) POSSESSION NOTICE (for Immovable Property)

The undersigned being the Authorised Officer of Tamilnad Mercantile Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of th Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 24.05.201 calling upon the Borrower: 1.M/s.Laksha Packaging, through its prop. Mr. Mahendrasinh Desai, 110, Krishna Industrial Estate, Amli, Silvassa 396230, Dadra & Nagar Haveli (UT 2.Mr. Mahendrasinh T Desai, S/o.Mr. Takhatsinh Desai, 110, Krishna Industrial Estate , Silvassa 396230, Dadra & Nagar Haveli (UT), Guarantor 1.Mrs. Ashaben Desa W/o Mr. Mahendrasinh T Desai, 110, Krishna Industrial Estate, Amli, Silvassa 396230 Dadra & Nagar Haveli (UT) with our Silvassa branch to repay the amount mentioned in the notice being 1. Rs. 14,85,772.11 (Rupees Fourteen Lac Eighty Five Thousand Sever Hundred and Seventy Two and Paise Eleven Only) as on 31.03.2019 (Overdraft limit & 2. Rs. 8,40,169.22 (Rupees Eight Lac Forty Thousand One Hundred and Sixty Nine and Paise Twenty Two only) as on 31.03.2019 (Term Loan) with future interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Ad read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 4th Day or September 2019.

The borrower's attention is hereby invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Tamilnac Mercantile Bank Ltd for an amount of 1) Rs 15,69,670.11 (Rupees Fifteen Lac Sixty Nin Thousand Six Hundred and Seventy and Paisa Eleven Only) as on 31.08.2019 (Overdraft Limit) 2) Rs 8,84,489.22 (Rupees Eight Lac Eighty Four Thousand Four Hundred and Eighty Nine and Paisa Twenty Two only) as on 31.08.2019 (Term Loan interest and charges thereon.

Description of the Immovable Properties:

On equitable mortgage of Gala No. 110 admeasuring 1100 Sq.Ft of the first floor of the building No.C in Block B1 known as Krishna Industrial Estate constructed on the N.A Lanc of Survey No. 906/1/1 of village Amli, Silvassa (U.T of Dadra and Nagar Haveli) standing i the name of Mr. Mahendrasinh T Desai"

Boundaries: North : Survey No 126P South: Main Road

Fast Survey No 906/1/2 West : Land of Silvassa Co-Op Society

Date: 04.09.2019

Authorised Office Tamilnad Mercantile Bank Ltd (For Silvassa Branch

EVEREST KANTO CYLINDER LIMITED Regd. Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg,

214, Nariman Point, Mumbai - 400021 Tel: 022 49268299-01 Website: www.everestkanto.com Email: investors@ekc.in CIN: L29200MH1978PLC020434

NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of Everest Kanto Cylinder Limited will be held on Monday, September 30, 2019 at 04:30 P.M at M.C Ghia Hall, Bhogilal Hargovindas Building, 4th Floor, 18/20, Kaikhushru Dubash Marg Kala Ghoda, Mumbai - 400 001 to transact the business as mentioned in the Notice dated August 22, 2019 and the explanatory statement thereto.

Electronic copies of the Notice of the 40th AGM and the Annual Report for financial year 2018-19 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). Physical copies of the Notice of the 40th AGM and the Annual Report for financial year 2018-19 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The Notice of the 40th AGM and the Annual Report for financial year 2018-19 are also available on the Company's website www.everestkanto.com.

Members holding shares either in physical form or in dematerialised form as on the cut-off date (record date) of September 23, 2019 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as mentioned in the Notice of 40th AGM through electronic voting system of Central Depository Securities Limited (CDSL). All the members are informed that: (a) the Ordinary and Special Business(s) as mentioned in the Notice of 40th AGM may be transacted by electronic voting; (b) the date of completion of sending of Notice of 40th AGM is September 06, 2019; (c) the e-voting shall commence on Friday, September 27, 2019 at 10:00 A.M., (d) the e-voting shall end on Sunday. September 29, 2019 at 05:00 PM., (e) the e-voting shall not be allowed beyond the end time of e-voting; (f) the facility for voting through ballot papers shall be made available at the AGM (g) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again (h) members may also view the complete notice of the AGM on the Company's website www.everestkanto.com; (i) for the process and manner of e-voting, members may go through the instructions mentioned in the notice of the AGM or visit CDSL's website https://www.evotingindia.com. In case of any queries or issues regarding e-voting, members may contact the Company a investors@ekc.in or send email to helpdesk.evoting@cdslindia.com. (j) any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of notice of the AGM and holding shares on the cut-off date i. September 23, 2019, may obtain the login ID and password by sending a request a investors@ekc.in. However, if a person is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

In compliance with the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable Rules thereunder, the Register of Members and the Share Transfer Books for equity shares of the Company shall remain closed from Tuesday, September 24, 2019 to Monday. September 30, 2019 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting.

For Everest Kanto Cylinder Limited

Place: Mumbai Date: September 6, 2019

Chairman and Managing Director

SPEARHEAD METALS & ALLOYS LIMITED Regd Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate,

Thane (W) -400604, Tel No. 0227119103 Email ID: compliances@ladam.in CIN No. U27109MH1990PLC056088

NOTICE

The notice is hereby given that 29th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 30thSeptember, 2019 at 11.15 AM at TSSIA HOUSE, Gr. Floor, P-26, Road No. 16/T, Wagle Industrial Estate, Thane (W) 400604, to transact the business as set out in the Notice of AGM.

The Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2018-19 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). Physical copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2018-19 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM and Annual Report been completed on September 7, 2019

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Friday, September 20, 2019 may cast their vote electronically on the Ordinary/Special Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that: i, the Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means; ii. the remote e-voting shall commence on Thursday, September 26, 2019 at 9.00 a.m.: iii. the remote e-voting shall end on Sunday, September 29, 2019 at 5.00 p.m. iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Monday, September 23, 2019; v. any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cutoff date i.e. Friday, September 20, 2019, may obtain the login ID and password by sending a request at compliances@ladam.in

Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote evoting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.

The notice of AGM is available on the CDSL's website www.evotingindia.com; and in case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Help Section of www.evotingindia.com or call on toll free no.: 1800 200 5533or contact Authorised Officer, Ladam House, C-33, Opp. ITL. Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604. Tel No. 71191030 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write at the Registered Office address.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 notice is also hereby given that the Register of Members of the Company and Share Transfer Books will remain closed from 24th September 2019 to 30th September 2019 for the purpose of Annual General Meeting.

Date: September 7, 2019

Place: Thane

By order of the Board of Directors

Ashwin Kumar Sharma

ADDENDUM/ EXTENSION OF LAST DATE FOR SUBMISSION OF EXPRESSION OF INTEREST

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST ("EOI") TO SUBMIT RESOLUTION PLAN FOR UNIJULES LIFE SCIENCES LIMITED ("ULSL"

This is in reference to the advertisement "INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST" to submit RESOLUTION PLAN for UNIJULES LIFE SCIENCES LIMITED ("ULSL") dated August 19, 2019 published in (1) Lokmat (English + Hindi + Marathi) all over in Maharashtra (2) Dainik Bhaskar all over in Madhya Pradesh, Chhattisgarh and Gujarat (3) Business Standard in Mumbai (English + Hindi), Pune (English), Ahmedabad (English), Bhopal (Hindi), Raipur (Hindi) and Bhopal (English) on August 22, 2019. It is hereby notified that the last date for submission of EXPRESSION OF INTEREST ("EOI") stands extended from September 03, 2019 to September 10, 2019. All other terms and conditions shall remain unchanged.

For any other clarifications, please write to ip.unijules@gmail.com on or before September 09, 2019.

> CA. Amit C. Poddar **Resolution Professional** IBBI/IPA-001/IP-P00449/2017-18/10792 'Akshat', 7, Vijay Nagar, Katol Road Nagpur - 440013 For Unijules Life Sciences Limited

OLYMPIC OIL INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: 709, C Wing, One BKC, Near Indian Oil Petrol Pump, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051 Tel: 91 22 2654 0901 Fax: 91 22 2652 0906

CIN L15141MH1980PLC022912

Notice of Annual General Meeting, Remote e-voting and Book Closure Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of Olympic Oil Industries Limited will be held on Saturday September 29, 2019 at 03,00 p.m. at 709, C-Wing, One BKC Near Indian Oil petrol Pump, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051 to transac the husiness as set forth in the Notice of the AGM

The Annual Report of the Company for the financial year ended 31st March, 2019 including the Notice convening the AGM of the Company was sent through electronic mode to all the Members or September 06, 2019 whose email IDs were registered with the Depository Participant(s) / Company's Registrar & Share Transfer Agents (RTA) i.e. Sharex Dynamic (India) Private Limited. The Annual Report in physical mode was dispatched to those members whose email addresses are not registered with th depository participants/ Company's RTA on September 05, 2019 at their registered address through permitted mode

Please note that the Annual Report including the Notice convening the AGM of the Company ivailable on the website of the Company viz. www.olympicoil.co.in (under Investor Relation Tab) and on RTA's website at www.sharexindia.com. The relevant documents pertaining to the items of business to be transacted at the AGM are available for inspection at the Registered Office of the Company on all vorking days except Saturdays, Sundays and public holidays between 11.00 a.m. and 1.00 p.m. up to the date of the AGM.

Book Closure:

Date: 07th September, 2019

Place: Nagpur

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from September 25, 2019 to September 28, 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company to be held on September 28, 2019.

Remote E-voting (voting on resolutions proposed at the AGM through electronic mode):

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards SS-2 the business to be transacted at the AGM may also be transacted through electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting) through services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). Members are requested to refer to Note No. 20 & 21 of the AGM Notice dated August 14, 2019 (page 4 to 5 of the Annual Report) regarding the rocess and manner for voting by electronic means

The remote e-voting shall commence on Wednesday, September 25, 2019 at 09.00 a.m. (IST) and ends on Friday, September 27, 2019 at 5:00 p.m. (IST). Remote e-voting shall not be allowed beyond the

Any person, whose name appears in the Register of Members/ Beneficial Owners as on the cut-off date e. September 21, 2019, only shall be entitled to cast vote on all the resolutions set forth in the AGM Notice by using the facility of remote e-voting or voting at the AGM through physical ballot.

The persons who have become the Member of the Company after the dispatch of the Notice and Annua Report and their names appear in the Register of Members/List of Beneficial owners as on the cut-of date should follow the instructions given in the Notice of The AGM available on the Company's website www.olympicoil.co.in and may contact CDSL to obtain the login id and password for casting vote lectronically. The notice shall also be available at www.cdslindia.com

The Members may note that the remote e-voting module shall be disabled by CDSL beyond 5:00 p.m. on September 27, 2019 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The facility for voting through ballot paper shall be made available at the venue of AGM. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

In case of any gueries/grievances relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at <u>www.evotingindia.com</u> under the help section or can be addressed to Mr. Mehboob Lakhani, Asst. Manager, CDSL, A Wing, 25th Floor Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013, Tel.: 18002005533 or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

For Olympic Oil Industries Limited

Date: September 06, 2019

Sd/-Nipun Verma Whole-time Director

HIMADRI CREDIT & FINANCE LIMITED

Rend off: 23A Netaji Subhas Road 8th Floor Kolkata - 700 001 E-mail : hcfl@himadri.com website: www.himadricredit.in

Ph No : (033) 2230-4363/ 9953 NOTICE OF 24th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting of Members of the Company will be neld at 8 India Exchange Place, 2[™] Floor, Kolkata- 700 001on Friday, 27 September 2019 at 10:30 a.m. to transact the business as set forth in the Notice of the Meeting dated 13 August 2019. Notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 is hereby given that the Register o Members and the Share Transfer books of the Company will remain closed from 20 Septembe 2019 to 27 September 2019 (both days inclusive) for the purpose of AGM. The Company pursuant to Section 108 of the Companies, 2013 has completed dispatch of the Notice of the AGM and Annual Report 2018-19, electronically to those members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant(s) and to all other members at their registered address through permitted mode on 4 September 2019. The notice as well as the

Annual Report are also available on the Company's website at <u>www.himadricredit.in</u> The Company has provided remote e-voting facility for voting by electronic means (e-voting) to all members for enabling them to cast their votes electronically on the resolutions proposed at the AGM. The Company has engaged services of National Securities Depository Limited (NSDL) for roviding such e-voting facility and the details as required pursuant to Rule 20 (4)(v) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 are given here under:

	Statement that the business may be transacted by electronic means	All the businesses/resolutions as stated in the Notice calling the 24th Annual General Meeting may be transacted through voting by electronic means.			
(b)	The date and time of Commencement of remote e-voting	Commences on 23 September 2019 at 9:00 a.m. IST			
(c)	The date and time of end of remote e-voting	Ends on 26 September 2019 at 5:00 p.m. IST			
(d)	Cut-off date	20 September 2019			
(e)	The manner in which persons who have acquired shares and become members of the Company after the dispatch of notice may obtain the login ID and password	By sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in			

f) The statement that

Place: Kolkata

note e-voting shall not be allowed beyond 5.00 pm IST on 26 September 2019; b) the Company shall provide voting facility at the AGM by means of ballot Paper to those nembers who are present at the meeting and have not casted their votes through remote

a member may participate in general meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the general meeting;

a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficia owners maintained by the depositories as on cut-off date (i.e. 20 September 2019) only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General

(g)	Website address of the Company, if any, and	The Notice of AGM is available on the	
	of agency where notice of the meeting is	Company's Website: www.himadricredit.in;	
	displayed	and on NSDL's Website www.evoting.nsdl.com	
(h)	Name, designation, address, email id and	i) Registrar and Share Transfer Agent	
	phone number of the person responsible to	Mr. Dilip Bhattacharya, Director,	
	address the grievances connected with	M/s S. K. Infosolutions Private Limited	
	facility for voting by electronic means	Email id: skcdilip@gmail.com or	
		contact@skcinfo.com	
		Tele-fax no. (033) 2219 6797/4815	
		ii) Company Secretary and Compliance Officer	
		Mr. Koushik Ranjan Saha	
		Himadri Credit & Finance Ltd	
		Email id: hcfl@himadri.com	
		Telephone no. (033) 2230-4363/ 9953	

Shareholders are advised to go through the instructions for e-voting as provided with the Notice of AGM and in case of any further query(ies)/or grievances in respect of electronic voting, they may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual of shareho vailable at the download section of www.evoting.nsdl.com By order of the Board

Koushik Ranjan Saha

Agro Tech Foods Limited

Registered Office: 31, Sarojini Devi Road, Secunderabad - 500 003. Tel: 91-40-66650240, Fax: 91-40-27800947, Web: www.atfoods.com **ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES**

tice is hereby given that the following share certificates issued by the Company

have been reported to be lost\misplaced and the registered holder thereof have applied to the Company for the issue of duplicate share certificates.								
Folio	Share	Distinctive	Number	Name of the				
No.	Cert. No.	Nos.	of Shares	Regd. Holder of shares				
0031966	42542	7514788-7514887	100	SUJOY CHOUDARI				
0031966	42543	7514888-7514987	100	SUJOY CHOUDARI				
		TOTAL	200					

he Public are hereby warned against purchasing or dealing in any way with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the Company at its Registered Office at the address given above within 7 days from the date of publication of this otice, after which no claim will be entertained and the Company will proceed to for Agro Tech Foods Limited sue duplicate share certificates.

e-voting instructions, Attendance Slip and Proxy Form has been e-mailed to the Members whose e-mail addresses have been registered with the Company/Depository Participates (DP) and sent by permitted mode to all

other Members at their registered addresses. The above documents are available on our website http:// www.ajcononline.com under the category 'Shareholders Desk' and is also available for inspection at the registered office of the Company during office hours on all working day till the date of AGM of the Company. A

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended & Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The Members of the Company holding the Shares either in physical or dematerialized form as on "Cut-off date" i.e. 24/09/2019 are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in the Notice of the 32nd AGM The Notice will also be made available on the website of Company www.ajcononline.com & CDSL website ie.http://www.evotingindia.com

Cut-off date for the purpose of remote e-voting: 24/09/2019

Date & Time of commencement and end of remote e-voting: commence on 27/09/2019(9.30 A.M. IST) and end on 29/09/2019 (5.00 P.M. IST). The

A person whose name appears in the register of Members / Beneficial Owners as on "cut-off date" i.e. Tuesday, 24/09/2019, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM and a person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holding shares as on the "cut-off date" may generate the Password for remote e-voting by going through instructions in the Notice of AGM and shall be entitled for availing remote e-voting facility. However, if such shareholder is already registered with CDSL for e-voting then existing user-id and password can be used for casting your vote.

A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the

he shall not be allowed to change it subsequently. In case the member's cast their vote by both the means then voting done through remote e voting shall prevail and voting done through physical Ballot shall be treated as invalid.

exercise their voting rights at the AGM. The Company will make arrangements of ballot papers in this regard at the AGM Venue. For any queries / grievances, in relation to e-voting Members may

contact the following :
(a) E-voting Helpdesk : Central Depository Services (India) Limited Email : helpdesk.evoting@cdslindia.com; Phone: 18002005533 (b) Mr. Baghwan Das : Bigshare Services Pvt. Ltd.

Email: ajconagm@gmail.com: 022-67160400

NOTICE is further given that pursuant to Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 25/09/2019 to 30/09/2019 (both days inclusive) for the purpose of the AGM.

Shailendra Pathak Company Secretary Date: 06/09/2019

Indiabulls Int

(formerly SORIL Holdings and Ventures Limited) (CIN: L51101HR2007PLC077999) Regd. Office: Plot No. 448-451, Udyog Vihar, Phase-V, Gurugram-122016, Haryana

Website: www.indiabullsintegratedservices.com E-mail: helpdesk@indiabulls.com Tel: 0124-6681199, Fax: 0124-6681111

NOTICE OF 12[™] ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 12th Annual General Meeting ("AGM") of indiabulls Integrated Services Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, the 30th day of September, 2019 at 02:00 P.M. at 'The Pllazio Hotel' 292-296, Near City Center, Sector 29, South City, Gurugram-122001, Haryana to transact the businesses as listed in the Notice convening the said AGM

neen dispatched (by e-mail to Members whose e-mail addresses have been made available by the depositories or are registered with the Company and by other permitted modes to Members who have not registered their e-mail address or have requested for physical copy of said documents), in terms of Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies Management and Administration) Rules, 2014. The Notice and Annual Report are also available at https://evoting.karvy.com and Company's website www.indiabullsintegratedservices.com.

pusinesses listed in the said Notice, by electronic means (remote e-voting), through Karvy Fintech Private Limited (Karvy).

27th day of September, 2019 at 10:00 A.M. (IST) and shall end on Sunday September 29, 2019.

Members may also note that a person whose name is recorded in the register o members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on Monday, September 23, 2019, being the cut-off date, shall only be entitled to avail the facility of remote e-voting/voting at the AGM.

Notice and holds shares as on **September 23, 2019**, being the cut-off date, may obtain login ID and Password by sending a request to evoting@karvy.com However, if such person is already registered with Karvy for e-voting, the ne/she can use his/her existing user ID and password for casting the vote.

The facility of voting through ballot paper shall also be made available at the AGM to the Members who have not cast their vote through remote e-voting Further, a Member may participate at the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in

please contact Ms. C Shobha Anand, Deputy General Manager, Karvy Fintech Private Limited at Toll Free No.: 1-800-34-54-001 or may write to evoting@karvv.com or Karvv Fintech Private Limited [Unit: Indiabulls Integrated Services Limited], Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032.

Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 28, 2019 to Monday, September 30, 2019 (both days nclusive) for the purpose of 12th AGM of the Company. By Order of the Board

For Indiabulls Integrated Services Limited

Place: Gurugram

Priva Jain Company Secretary

NOTICE

Tata Motors Limited (Bombay House 24 Homy Modi Street Mumbai 400001)

Notice is hereby given that the Certificate No: 00020719 for the under mentioned securities of the Company have been misplaced by the holder of the said securities and have applied to the Company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of Holder	Kind of Securities & Face Value	No. of securities	Distinctive No's					
Farida M .Fatehi	Equity Re. 2/-	350	14692931 - 14693280					
Place: Mumbai								

Date: 07/09/2019

SPV GLOBAL TRADING LIMITED

(formerly known as Tarrif Cine & Finance Limited) CIN: L27100MH1985PLC035268

Regd. Off.: Ground Floor, Binani Bhavan, 28/30, Anant Wadi,

eshwar, Mumbai - 400 002. **Tel:** 2201 4001, **Fax:** 2201 4003 Email Id: spvglobaltrading@gmail.com, BSE CODE NO. 512221 Website: www.spvglobal.in.

NOTICE OF THE 34[™] ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Thirty Fourth Annual General Meeting ("AGM") of SPV Global Trading Limited (formerly known as Tarrif Cine & Finance Limited) is scheduled to be held on Monday, 30" September, 2019 at 04.00 p.m. at 28/30 Anant Wadi Bhuleshwar, Mumbai – 400002. The Integrated Annual Report for the financial year 2018-19 including the Notice convening the Meeting has been sent to the members to their registered address by post / courier, and electronically to those members who have registered their e-mail address with the Depositories / Company.

The said Integrated Annual Report is available on the Company's web (www.spvglobal.in) and also available for inspection at the Registered Office of he Company on all working days during business hours up to the date of the Meeting. The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting"). The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting" Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide e-voting facility.

The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password along with a copy of the Notice convening the Meeting has been dispatched to the members. The Notice of the meeting and format of communication for e-voting are available on the website of the Company www.spvglobal.in and on the website of National Securities Depository Limited (NSDL).: https://www.evoting.nsdl.com/.

The remote e-voting facility shall commence on Friday, 27th September, 2019 (9:00 am) and ends on Sunday, 29" September, 2019 (5:00 pm). (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time.

A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date, i. e., Tuesday, 24th September, 2019, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the Meeting. Any person who becomes member of the Company after dispatch of the

Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the meeting which is available on Company's website National Securities Depository Limited (NSDL) website. If the member is already registered with National Securities Depository Limited (NSDL) for e-voting he can use his existing User ID and password for casting the vote through The Voting Rights of Members shall be in proportion to their share in the paid-ur

Equity Share Capital of the Company as on the cut-off date. The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote(s) again and members attending the Meeting who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the Meeting. (B) BOOK CLOSURE DATE

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 24th September, 2019 to Monday, 30th September, 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company The members are requested to note the following contact details for addressing queries/grievances, if any:

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders availab download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in

The results shall be declared not later than forty-eight hours from conclusion of the Meeting. The results declared along with the Scrutinizer's Report will be placed on the website of the Company at www.spvglobal.in and the website of https://www.evoting.nsdl.com/ immediately after the results are declared and will simultaneously be forwarded to BSE Limited, where Equity Shares of the Company are listed and shall be displayed at the Registered Office of the Company.

For SPV Global Trading Limited (Formerly known as Tarrif Cine & Finance Limited)

Place: Mumbai Date: 06th September, 2019 Balkrishna Binani Managing Director DIN: 00175080



SORIL Infra Resources Limited CIN: L52190HR2005PLC077960 Regd. Office: Plot No. 448-451, Udvog Vihar, Phase-V. Gurugram-122016, Harvana

Website: www.sorilinfraresources.com, E-mail: helpdesk@indiabulls.com Tel: 0124-6681199, Fax: 0124-6681111 NOTICE OF 14[™] ANNUAL GENERAL MEETING,

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 14th Annual General Meeting ("AGM") of SORIL Infra Resources Limited ("the Company") is scheduled to be held on Monday the 30th day of September, 2019 at 11:00 A.M. at 'The Pllazio Hotel', 292-296, Near City Center, Sector 29, South City, Gurugram-122001, Haryana o transact the businesses as listed in the Notice convening the said AGM

The aforesaid Notice and Annual Report for the Financial Year 2018-19 have

been dispatched (by e-mail to Members whose e-mail addresses have been

made available by the depositories or are registered with the Company and by

other permitted modes to Members who have not registered their e-mail address or have requested for physical copy of said documents), in terms of Section 101 of the Companies Act. 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. The Notice and Annual Report are also available at https://evoting.karvy.com and Company's vebsite: **www.sorilinfraresources.com**. Notice is further given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to all of its Members to enable them to cast their vote on all the businesses listed in the said Notice, by electronic means (remote e-voting) through Karvy Fintech Private Limited (Karvy). Members may please note that the remote e-voting will commence on Friday,

27th day of September, 2019 at 10:00 A.M. (IST) and shall end on Sunday, 29th day of September, 2019 at 5:00 P.M. (IST) (both days inclusive). The remote e-voting module would be disabled by Karvy for e-voting after 5.00 P.M. (IST) on September 29, 2019. Members may also note that a person whose name is recorded in the register

of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on Monday, September 23, 2019, being the cut-off date, shall only be entitled to avail the facility of remote e-voting/voting at the AGM.

Any person, who becomes a Member of the Company after dispatch of the said

Notice and holds shares as on September 23, 2019, being the cut-off date, may

obtain login ID and Password by sending a request to evoting@karvv.com However, if such person is already registered with Karvy for e-voting, then he/she can use his/her existing user ID and password for casting the vote. The facility of voting through ballot paper shall also be made available at the AGM to the Members who have not cast their vote through remote e-voting

Further, a Member may participate at the AGM even after exercising his/her

right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in

For addressing any grievance relating to remote e-Voting facility, Members may please contact Ms. C Shobha Anand, Deputy General Manager, Karvy Fintech Private Limited at Toll Free No.: 1-800-34-54-001 or may write to evoting@karvy.com or Karvy Fintech Private Limited [Unit: SORIL Infra Resources Limited], Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 28, 2019 to Monday, September 30, 2019 (both days inclusive) for the purpose of 14th AGM of the Company

District, Nanakramguda, Hyderabad - 500 032.

Place: Gurugram

Date: September 6, 2019

For SORIL Infra Resources Limited Sd/-Vikas Khandelwal

By Order of the Board

Company Secretary

Company Secretary Date: 6 September 2019 ACS-35429

For Himadri Credit & Finance Ltd

Jyoti Chawla Company Secretary Dated: 6th September, 2019

AJCON GLOBAL

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING,

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday. September 30th, 2019 at 11.00 a.m. at Company will be held on Monday, September 30th, 2019 at 11.00 a.m. at Classic Comfort Hotel, Shivaji Nagar Kanyachipada, Film City Road, Gokuldham Colony, Goregaon (E), Mumbai-400063. to transact the business as set out in the Notice of 32nd AGM.

Notice of the 32nd AGM along with Annual Report, inter alia, the remote

printed copy of the Annual Report of the Company for the financial year 2018-2019 will be furnished free of cost upon receipt of requisition.

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules

e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date.

meeting.
Once the vote on a resolution is cast by the member by E-voting,

The members who have not cast their votes by remote e-voting can

Email: baghwan@bigshareonline.com Phone: 022-62638295 (c) Mr. Shailendra Pathak: Ajcon Global Services Ltd.

For Ajcon Global Services Ltd. Place: Mumbai

Indiabulls

The aforesaid Notice and Annual Report for the Financial Year 2018-19 have

Notice is further given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to all of its Members to enable them to cast their vote on all the

Members may please note that the remote e-voting will commence on Friday 29th day of September, 2019 at 5:00 P.M. (IST) (both days inclusive). The remote e-voting module would be disabled by Karvy for e-voting after 5.00 P.M. (IST) on

Any person, who becomes a Member of the Company after dispatch of the said

For addressing any grievance relating to remote e-Voting facility, Members may

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the

Date: September 6, 2019

र्ड-मेल cs@tarmatlimited com वेबसाईट www.tarmatlimited.com

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचित सिक्युरिटीज ऑण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्किगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट) रेप्युलेशन्स २०१५ नियम् ४४ नुसार सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविलेल्या दूरस्थ ई-मतदान सेवांद्वारे सदस्यांन

कंपनीच्या भागधारकांना ज्यांच्याकडे २३ सप्टेंबर, २०१९ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे त्यां

पूरिचं व निपाल र तर्पकर, रूपार्श राजा सिवा-प्राचना तर्पकर का जावता. मागणी असत्यास व समेत अध्याबाद्वारे मान्य केल्यास सदस्यांना त्यांचे मत जर त्यांच्याकडे रिमोट ई-वोटिंग सुविध नसल्यास बॅलेट पेपरने देता येईल. जर रिमोट ई-वोटिंगने मत दिले असल्यास त्यास सर्वसाधारण समेत मतदानाच अधिकार असणार नाही.

करण्यास पात्र नसतील.

www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोणीही व्यक्ती जी सूचना पाठविल्यानंतर समासद झाला आहे आणि कट ऑफ दिनांक अनुसार मागधारक अस सूचनेमधील नोट क्र.१०(ब) मध्ये देण्यात आलेल्या दूरस्थ ई-मतदानासाठीच्या सूचनेप्रमाणे युजर आयडी आणि पासवर्ड

..... o. ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया खालील ठिकाणी संपर्क करावा:

श्वेता साळुंखे बिग शेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड

१ला मजला. भारत टीन वर्क्स इमारत. वसंत ओयासिस मकवाना रोड समोर, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००५९ दूर...0२२-६२६३८२००, फैक्स:0२२-६२६३८२९९ ई-मेल: shwetas@bigshareonline.com, वेबसाईट: www.bigshareonline.com

. वेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (प्रशासन आणि व्यवस्थापन नियमावली २०१४ च्या नियम १० नुसार कंपनीच्या वार्षिक सर्वसाघारण सभैनिमित्त २४ सप्टेंबर, २०१९ ते ३० सप्टेंबर, २०९९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

तर्माट लिमिटेडकरि सही/

मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड

MONARCH

सीआयएन: एल६५९२०एमएच१९९३पीएलसी०७५३९३

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.९०१-९०२, ९वा मजला, ॲटलान्टा सेंटर, उद्योग भवन समोर, सोनावाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. **दरध्वनी**:९१-२२-३०६४१६००. फॅस:९१-२२-२६८५०२५७ ई-मेलःcs@mnclgroup.com वेबसाइट:www.mnclgroup.com

२६व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

सप्टेंबर, २०१९ रोजी स.११.३०वा., सुप्रिम हॉस्पिटॅलीटी, ओझोन ॲक्टीव्हीटी सेंटर, प्रबोधन गोरेगाव सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४ येथे व्यवहाराची देवाणघेवाण करण्यासाठी, ३ सप्टेंबर

सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की कंपनीने कुरिअर/स्पीड पोस्टद्वारे आणि सर्व नोंदणीकृत ई–मेल आयडीवर शक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९ पर्यंत ई मेलद्वारे भागधारकांना शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९ पर्यंत सदस्यांची नोंदणी केली आहे, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०१८–१९ करिताचा वार्षिक अहवाल व एजीएम कंपनीच्या www.mnclgroup.com वेबसाईटवर . उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४२ व ४७ नुसार संदस्यांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनींच्या एजीएमच्या उद्देशासाठी सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

नियम २० सहवाचिता सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४४ नुसार सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविलेल्या दूरस्थ ई–मतदान सेवांद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा पर्याय आहे किंवा एजीएमच्या ठिकाणच्या मतदान केंद्रात मत देता थेईल. सभासद केवळ मतदानासाठी केवळ एक पद्धत निवडू शकतात उदा. मतदानपत्रकाद्वारे किंवा दूरस्थ ई–मतदानाद्वारे सदस्यांनी दोन्ही मते आपल्या मतांनी मतदान केल्यास, रिमोट ई-मतदानाद्वारे झालेली मतदानांच गणना केली जाईल आणि महापालिकेच्या मतदानाच्या पेपरमध्ये मतदान करून अवैध म्हणून मानत जाईल.

कंपनीच्या सदस्यांनाही याद्वारे कळविण्यात येत आहे की:

- २६व्या वार्षिक सभेची सूचना कंपनीच्या www.mnclgroup.com आणि सीडीएसएलच www.evotingindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- सप्टेंबर, २०१९ (सायं.५.००) पर्यंत पोर्टल खुले राहील. त्यानंतर रिमोट ई–मतदान सीडीएसएल
- रोजी असणाऱ्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या शेअर्सप्रमाणे असेल
- कंपनीचे समभाग मिळविणारा कोणताही व्यक्ती. आणि नोटीस पाठविल्यानंतर कंपनीचा सभासद बनते आणि सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ या दिवशी कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्याने helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकता. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-वोटिंगसाठी सीडीएसएलक नोंदणी केली असेल तर विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड मत देण्याकरिता वापरता येईल.
- पोलिंग पेपरने मतदानाची सुविधा देखील एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्य सदस्यांनी मतदानाच्या पोलिंग पेपरने बैठकीत आपला अधिकार वापरण्यास सक्षम राहतील
- परंतु एजीएमवर पुन्हा मत देण्यास पात्र राहणार नाही.
- ज्या सदस्यांची सूचना प्राप्त झाली नाही ते सदस्य कंपनीकडे अर्ज करू शकतात आणि त्याचा द्य्यम प्रत प्राप्त करू शकता.

विद्युत मतदान व पोलिंग पेपरबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई दिनांक : ०६.०९.२०१८

लुक्स हेल्थ सर्विसेस लिङ्किटेड

सीआयएनः एल९३०३०एमएच२०११पीएलसी२२२६३६ नोंदणीकृत कार्यालय: ए/२०३, ग्रीन व्हिला, पिझ्झा हट लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या वर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३. दुरध्वनीः९१-०२२-६२३६१७३०. ई-मेलः cs@looksclinic.com वेबसाइटः www.looksclinic.in

सप्टेंबर, २०१९ रोजी दु.१.३०वा., कार्यालय क्र.ए/२०३, ग्रीन व्हिला, पिङझा हट लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या वर, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३ येथे व्यवहाराची देवाणघेवाण करण्यासाठी, ४ सप्टेंबर, २०१९ रोजी एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की कंपनीने कुरिअर/स्पीड पोस्टद्वारे आणि सर्व नोंदणीकृत ई–मेव आयडीवर शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९ पर्यंत ई मेलद्वारे भागधारकांना शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९ पर्यंत सदस्यांची नोंदणी केली आहे, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०१८-१९ करिताचा वार्षिक अहवाल व एजीएम कंपनीच्या www.looksclinic.in वेबसाईटवर

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४२ व ४७ नुसार सदस्यांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनींच्या एजीएमच्या उद्देशासाठी सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

नियम २० सहवाचिता सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४४ नुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविलेल्या दूरस्थ ई–मतदान सेवांद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान रण्याचा पर्याय आहे किंवा एजीएमच्या ठिकाणच्या मतदान केंद्रात मत देता येईल. सभासद केवळ मतदानासाठी केवळ एक पद्धत निवडू शकतात उदा. मतदानपत्रकाद्वारे किंवा दूरस्थ ई–मतदानाद्वारे सदस्यांनी दोन्ही मते आपल्या मतांनी मतदान केल्यास, रिमोट ई-मतदानाद्वारे झालेली मतदानाची गणना केली जाईल आणि महापालिकेच्या मतदानाच्या पेपरमध्ये मतदान करून अवैध म्हणून मानले

- ८व्या वार्षिक सभेची सूचना कंपनीच्या www.looksclinic.in आणि एनएसडीएलच्य
- दूरस्थ ई-मतदान पर्यायी आहे आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९ (स.०९:००) ते रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ (सायं.५.००) पर्यंत पोर्टल खुले राहील. त्यानंतर रिमोट ई–मतदान एनएसडीए द्वारे बंद केले जाईल.
- बनते आणि सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ या दिवशी कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्याने evoting@nsdl.co.in वर किंवा admin@skylinerta.com विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकता. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-वोटिंगसाठी एनएसडीएल कडे नोंदणी केली असेल तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मत देण्याकरित वापरता येईल.
- पोलिंग पेपरने मतदानाची सुविधा देखील एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्या सदस्यांना रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले जाणार नाही अशा सभासदाला उपस्थित राहणाऱ्य सदस्यांनी मतदानाच्या पोलिंग पेपरने बैठकीत आपला अधिकार वापरण्यास सक्षम राहतील.
- एखाद्या ई-वोटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सदस्य सहभागी होऊ शकतो परंतु एजीएमवर पुन्हा मत देण्यास पात्र राहणार नाही.
- ज्या सदस्यांची सूचना प्राप्त झाली नाही ते सदस्य कंपनीकडे अर्ज करू शकतात आणि त्याच द्य्यम प्रत प्राप्त करू शकता

विद्युत मतदान व पोलिंग पेपरबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी कंपनी सचिव व सक्षम अधिकार

सही /

LANDMARC

३०३, राज चेंबर, ११५, आर.के. परमहंस मार्ग, अंधेरी स्टेशन सबवेजवळ, अंधेरी (पुर्व),

मुंबई-४०००६९. दू.:२२-६१६६९१९०/९१/९२, फॅक्स:२२-६१६६९१९३, ई-मेल: grievances@llcl.co.in वेबसाईट: www.llcl.co.in २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंगची माहिती आणि

बुक क्लोजर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, लॅण्डमार्क लिझर कॉर्पोरेशन लिमिटेड (कंपनी)ची २८वी वार्षिक ार्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी** स.१०.००वा., ३०३, राज चेंबर ११५, आर.के. परमहंस मार्ग, अंधेरी स्टेशन सबवेजवळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ येथे एजीएम

सचनेमध्ये नमद कामकाज निष्पादनासाठी संपन्न होईल. केंपनीचा वार्षिक अहवाल २०१८–१९ आणि एजीएम सूचना सभासदांना त्यांच्या पत्त्यावर आणि ज्य ाभासदोनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझीटरी पार्टीसीपंटस/कंपनीकडे नोंदविण्यात आले आहेत त्यांना ई–मेलद्वारे पाठविण्यात आले आहेत. वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळ www.llcl.co.ir वरीही उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनच्छेद १०८ त्याच्या अधिनियमांसह वाचित आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन ४४ च्या अटींमध्ये कंपनी आपल्या सभासदांना सूचनेमध्ये निर्धारित सर्वे ठरावांवर त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे (रिमोट ई-व्होटींग) करण्यासाठी रिमोट ई-व्होटींग सुविध उपलब्ध करीत आहे. कंपनीने ई-व्होटींग सुविधा पुरविण्यासाठी सेंट्रल डिपॉजिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांची नियुक्ती केली

रिमोट ई-व्होटींग शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी स.९.०० वा. (भा.प्र.वे.) सुरू होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.०० वा. (भा.प्र.वे.) समाप्त होईल. या कालावधीत नदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केली जाईल. नोंद तारीख सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या भागभांडवलातील त्यांच्य शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. ज्या व्यक्तिचे नाव निश्चित तारखेला लाभार्थी मालकांच्या यादीत किंवा सदस्य नोंद पुस्तकात नमूद आहेत त्याला रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएममध्ये मतदानपत्रिकेने मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. कोणा व्यक्तिने सभेच्य सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झालाँ असेल व निश्चित दिनांकला भागधारणा घेतली असेल त्यांर्न helpdesk.evoting@cdslindia.com व grievances@llcl.co.in वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा आणि जर सदस्य यापूर्वीच एनएसडीएलसह नोंद असेल तर त्यांनी रिमोट ई-वोटिंगकरिता विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वोपरावा.

एजीएममध्ये मतदानपत्रिकेने मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. सदस्याने रिमोट ई-वोटिंगर् मत दिल्यानंतरही त्याला एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतू एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. सदस्याने रिमोट ई-वोटिंगने मत दिले नसल्यास त्याला एजीएममध्ये सहभागी होऊन एजीएममध्ये मत देता

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) आणि ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंव nelpdesk.evoting@cdslindia.com व grievances@llcl.co.in वर ई-मेल

यापढे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ अन्वये कंपनीच्या २८च्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये लॅण्डमार्क लियर कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

> > के.आर. महादेवन

स्थळ : मुंबई दिनांक : ०६.०९.२०१९

पूर्णवेळ संचालक



EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Regd. Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214 Nariman Point, Mumbai - 400021 Tel: 022 49268299-01 Website: www.everestkanto.com Email: investors@ekc.in CIN: L29200MH1978PLC020434

NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of Everest Kanto Cylinder Limited will be held on Monday, September 30, 2019 at 04:30 P.M at M.C. Ghia Hall, Bhogilal Hargovindas Building, 4th Floor, 18/20, Kaikhushru Dubash Marg, Kala Ghoda, Mumbai - 400 001 to transact the business as mentioned in the Notice dated August 22, 2019 and the explanatory statement thereto.

Electronic copies of the Notice of the 40th AGM and the Annual Report for financial year 2018-19 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). Physical copies of the Notice of the 40th AGM and the Annual Report for financial year 2018-19 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The Notice of the 40th AGM and the Annual Report for financial year 2018-19 are also available on the Company's website www.everestkanto.com.

Members holding shares either in physical form or in dematerialised form as on the cut-off date (record date) of September 23, 2019 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as mentioned in the Notice of 40th AGM through electronic voting system of Central Depository Securities Limited (CDSL). All the members are informed that: (a) the Ordinary and Special Business(s) as mentioned in the Notice of 40th AGM may be transacted by electronic voting; (b) the date of completion of sending of Notice of 40th AGM is September 06, 2019; (c) the e-voting shall commence on Friday, September 27, 2019 at 10:00 A.M., (d) the e-voting shall end on Sunday, September 29, 2019 at 05:00 P.M., (e) the e-voting shall not be allowed beyond the end time of e-voting; (f) the facility for voting through ballot papers shall be made available at the AGM $\left(g\right)$ the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again (h) members may also view the complete notice of the AGM on the Company's website www.everestkanto.com; (i) for the process and manner of e-voting, members may go through the instructions mentioned in the notice of the AGM or visit CDSL's website https://www.evotingindia.com. In case of any gueries or issues regarding e-voting, members may contact the Company at investors@ekc.in or send email to helpdesk.evoting@cdslindia.com. (j) any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of notice of the AGM and holding shares on the cut-off date i.e September 23, 2019, may obtain the login ID and password by sending a request at ver, if a person is already registered with CDS e-voting then existing user ID and password can be used for casting vote

In compliance with the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable Rules thereunder, the Register of Members and the Share Transfer Books for equity shares of the Company shall remain closed from Tuesday, September 24. 2019 to Monday, September 30, 2019 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting.

For Everest Kanto Cylinder Limited

Place: Mumbai Date: September 6, 2019

P K Khurana Chairman and Managing Director

FRONTIER CAPITAL LIMITED

[Formerly known as Frontier Leasing and Finance Limited] Regd. Office: 7th Floor, Tower 1, Equinox Business Park, L.B.S. Marg, Kurla, Mumbai - 400070.

Tel No. 91 22 33826248/6259 Fax: 91 22 33826123 CIN: L65990MH1984PLC033128

NOTICE OF 35th ANNUAL GENERAL MEETING.

REMOTE E -VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, September 30, 2019 at 2.00 p.m. at 7th Floor, Tower 1, Equinox ısiness Park, Peninsula Techno Park, Off. Bandra Kurla Road, L.B.S. Marg, Mumbai 400 070 to transact the business, as set out in the Notice of AGM. The Company has completed dispatch of the Annual Report for financial year 2018-19 to Members through mitted mode.

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of th Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, Members holding shares as on the cut-off date i.e. Monday, 23 September, 2019 may cast their vote electronically on the Ordinary and Special ousinesses as set out in the Notice of the 35th AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) from a place other than venue of AGM 'remote E-Voting").

All the members are informed that:

voting at the AGM through ballot paper;

- the Ordinary and the Special businesses set out in the Notice of 35th AGM may b transacted through voting by electronic means
- the remote e-voting shall commence on Friday, 27th September, 2019 (9.00 a.m.).; the remote e-voting shall end on Sunday, 29th September, 2019 (5.00 p.m.);
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of the 35th AGM and holding shares as of the cutoff date i.e. 23rd September, 2019, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or frontierleasing1984@gmail.com.

However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID

- and password can be used for casting vote; members may note that : a) the remote e-voting module shall be disabled by CDSI after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot papers shall be made available at the AGM; c) the member who have cast their vote by remote e-voting facility may also attend the AGM but shall not be entitled to cast vote again; and d) a person whose name is recorded in the Register of Members and Register of Beneficial Owners as on the cut-off date i.e. 23° September, 2019 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as
- The notice of the AGM is available on the CDSL's website https://www.evotingindia.com and on the Company's website https://www.flflindia.com.
- in case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for member and e-voting user manual for members at the Helps Section of https://www.evotingindia.com or call on helpdesk no:18002005533 or contact Mr. Rakesh Dalviat email ID helpdesk.evoting@cdslindia.comwho will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company at the $email\,ID\,frontier leasing 1984@gmail.comor\,the\,Registered\,Office\,Address.$

ursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 o the Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Monday 23rd September, 2019 to Monday 30th September, 2019 (both days inclusive).

Hemendranath Choudhary

Whole - Time Director

व्यापार इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १४५, एस. व्ही. रोड, खार (प.), मुंबई ४०००५२. सीआयएन नं. L65990MH1983PLC02987 वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

याद्वारे नोटीस देण्यात येते <mark>की व्यापार इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) वांची चौतीसावी</mark> वार्षिक सर्वेसाधारण सभा (एजीएम् सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी दुपारी ३.०० वाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय-१४५, एस.व्ही.रोड, खा पोलीस स्टेशनसमोर, खार (प), मुंबई ४०००५२ येथे एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेले कामकाज करण्यासाठी घेण्या ज्याची प्रत व त्यासोबत कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ खालील स्पष्टीकरण अहवाल (एक्सप्लनेटरी स्टेटमेंट) भागधारकांना पाठवण्यात आले आहे. कंपनीने एजीएमची नोटीस व आर्थिक वर्ष २०१८-१९ . । वार्षिक अहवाल पाठवण्याचे/इमेल पाठवण्याचे काम ६ सप्टेंबर, २०१९ रोजी पूर्ण केलेआहे.

रजीएमची नोटीस व वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर vyapar@vyaparindustries.com येथे

कपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार आणि त्या खाली तथार केलेल्या व वेळोवेळी सुधारणा केलेल्य नेयमांनुसार, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेखुलेशन्स , २०१५ च्या रेखुलेशन ४४ नुसार तमासदोना एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांसाठी मतदान करण्यासाठी एजीएमच्या ठिकाण व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणाहून मतदान करण्यासाठी (रीमोट इ–मतदान) नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा उपयोग करून मतदान करण्याची सुविधा देण्यात आलेर्ल

संपत्त. या कालावधीत, ज्या भागधारकांकडे कंपनीचे भागभांडवल वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात निश्चित तारखेत म्हणजेच २३ सप्टेंबर, २०१९ रोजी असतील, ते त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक मतदानपद्धतीचा उपयोग करून देऊ शकतील

ाकता किंवा इ–मतदानाशी संबंधित प्रश्नांसाठी एनएसडीएलशी पुढील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता : १८००-२२२-९९०.

जर कोणत्याही व्यक्तीने एजीएमची नोटीस पाठवल्यानंतरच्या काळात कंपनीचे भाग मिळवले आणि ती व्यक्ती . कंपनीची सभासद झाली आणि कट–ऑफ तारखेला म्हणजेच २३ सप्टेंबर, २०१९ रोजी भागधारण करीत असेल तर अशा व्यक्तीने वार्षिक अहवाल २०१८–१९ च्या पान क्र.९ वर दिलेली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया व

करणात्र अत्यासानी स्कृतिनायदार) म्हणून नेमणूक केलेलीआहे. डाण्यासाठी तपासनीस (स्कृतिनायदार) म्हणून नेमणूक केलेलीआहे. जर एजीएमला हजर असलेले सभासद मतदान करण्यास पात्र असतील परंतु त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच

क्क बजावलेला नसेल, तर कंपनीचे चेअरमन सोबतच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या कामकाजाबद्दल मतदान घेण्याचे आदेश देतील.

याद्वारे ही देखील नोटीस देण्यात येत आहे की कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि भागहस्तांतरण पुस्तके (शेअर ट्रान्स्फ बुक्स) २३ सप्टेंबर, २०१९ ते ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीत त्या तारखेल नोंद ठेवण्यासाठी बंद राहतील.

व्यापार इंडस्ट्रिज लिमिटेडकरित

दिनांक: ०७.०९.२०१९

व्यवस्थापकीय संचाल डीआयएन-000२१३२९

♥●●PACK व्हीसीयू डाटा मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच२०१३पीएलसी२४०९३८ **नोंदणीकृत कार्यालयः** ३०३, ३रा मजला, आदित्य आर्केड, टोपिवाला लेन

७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

नोटीस याद्वारे देण्यात येते की कंपनीची ७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही सोमवार, सप्टेंबर, २०१९ रोजी दु.३,३०वा., ३०३, ३रा मजला, आदित्य आर्केड, टोपिवाला लेन, ग्रॅंट । (पूर्व), मुंबई–४००००७ येथे व्यवहाराची देवाणघेवाण करण्यासाठी, ४ सप्टेंबर, २०१९ रोजी एजीएम भूचर्नेत नमुद व्यवसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

09८-१९ करिताचा वार्षिक अहवाल व एजीएम कंपनीच्या www.vcupack.com वेबसाईटव उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४२ व ४७ नुसार सदस्यांची नोंदणी आणि शेअर ह्स्तांतरण पुस्तके कंपनीच्या एजीएमच्या उद्देशासाठी सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समावेश) पासून बंद राहील.

मतदानासाठी केवळ एक पद्धत निवडू शकतात उदा. मतदानपत्रकाद्वारे किंवा दूरस्थ ई-मतदानाद्वारे सदस्यांनी दोन्ही मते आपल्या मतांनी मतदान केल्यास, रिमोट ई-मतदानाद्वारे झालेली मतदानार्च णना केली जाईल आणि महापालिकेच्या मतदानाच्या पेपरमध्ये मतदान करून अवैध म्हणून मानव

- ७वी वार्षिक सभेची सूचना कंपनीच्या www.vcupack.com आणि एनएसडीएलच www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- ्२०१९ (सायं.५.००) पर्यंत पोर्टल खुले राहील. त्यानंतर रिमोट ई–मतदान एनएसडीए द्वारे बंद केले जाईल.
- सभासदांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या जसे की कट ऑफ तारखेला सोमवार, २३ सप्टेंबर, २०५ रोजी असणाऱ्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या शेअर्सप्रमाणे असेल.
- कंपनीचे समभाग मिळविणारा कोणताही व्यक्ती. आणि नोटीस पाठविल्यानंतर कंपनीचा सभार बनते आणि सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ या दिवशी कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धार केल्याने evoting@nsdl.co.in वर किंवा admin@skylinerta.com विनंती पाठवृ लॉगइन आयडी ऑणि पासवर्ड प्राप्त करू शकता. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-वोटिंगसा एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल तर विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड मत देण्याकरि
- पोलिंग पेपरने मतदानाची सुविधा देखील एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्या सदस्यांना रिमोट ई–मतदानाद्वारे मतदान केले जाणार नाही अशा सभासदाला उपस्थित राहणा सदस्यांनी मतदानाच्या पोलिंग पेपरने बैठकीत आपला अधिकार वापरण्यास सक्षम राहतील
- ज्या सदस्यांची सूचना प्राप्त झाली नाही ते सदस्य कंपनीकडे अर्ज करू शकतात आणि त्या दय्यम प्रत प्राप्त करू शकता.

विद्युत मतदान व पोलिंग पेपरबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी कंपनी सचिव व सक्षम अधिका व्हीसीयु डाटा मॅनेजमेंट लिमिटेडकरि

ठिकाण : मंबई देनांक: ०६ॅ.०९.२०१९

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०६४८९८२२

श्रीपाल बाफन



Regd. Office:- New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 023 Tele:- 91-22-61948888 Email:- cs@ushdev.com Website:- www.ushdev.com, CIN:- L40102MH1994PLC078468 Notice to the Members

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting ('AGM') of the Members of Ushdev International Limited (the 'Company') is scheduled to be held on Monday, September 30, 2019 at 10.30 A.M., at Basement No. 8, Apeejay House, 130, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400 023, to transact the items of business set out in the The Annual Report containing, inter alia, the notice convening the AGM setting out the

Independent Auditors' Report thereon and the report of the Board of Directors along with Consolidated Financial Statement and remote e-voting form are despatched to the Members The items of business set out in the Notice of AGM may be transacted through remote evoting as well as by voting at the venue of the Meeting. The Annual Report and remote evoting form are also been sent to those members, who have registered their email addresses. Members, who have not registered their e-mail addresses so far, are requested o do so, in respect of their electronic holdings with the Depository through their concerned

their e-mail addresses with Sharex Dynamic (India) Private Limited (Sharex), Registrar and Transfer Agent of the Company. A member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a Proxy to attend and vote on poll instead of herself / himself and the Proxy need not be a member of the Company.

Depository Participant. Members who hold shares in physical form are requested to register

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering remote e-voting facility to all its members.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Monday, September 23, 2019, ('Cut-off date') only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the venue of

No. / DP Id. / Client Id. to the Registrar and Transfer Agent - Sharex, for obtaining copy of the Notice, Annual Report and e-voting form.

The remote e-voting shall commence on Friday, September 27, 2019 at 9:00 A.M. (IST) to Sunday, November 29, 2019 at 5:00 P.M. (IST), after which remote e-voting shall not be allowed. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution/s is cast by the Member through remote e-voting, she / he shall not be allowed to change it subsequently. Remote e-voting is optional. Details of the manner of casting of votes are available in the E-voting Form of the AGM. The e-voting Form and Notice of AGM are displayed on the website of the Company viz. www.ushdev.com and on the vebsite of the remote e-voting agency viz. www.evoting.nsdl.com.

Facility for voting by use of ballot paper shall also be made available to those members who attend the AGM and who have not already cast their vote by remote e-voting. A member may participate at the AGM even after exercising her/his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. The Board of Directors have appointed Ms. Mamta Phalak, Practicing Company Secretary

as the Scrutinizer to scrutinise the voting process. The result of the voting will be declared and submitted to BSE Limited within forty eight hours from the conclusion of the AGM and the same along with the Scrutiniser's Report will be uploaded on the website of the Company at www.ushdev.com and also on the website of the

shall be closed from Monday, September 23, 2019 to Monday, September 30, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM. Queries/ grievances, if any, with regard to remote e-voting, may be addressed to E-voting Department, Sharex Dynamics (India) Private Limited, Unit-1, Luthra Ind Premises, 1st Floor, 44 E, M Vasanti Marg, Andheri Kurla Road, Safeed Pool, Andheri East, Mumbai, Maharashtra 400072 or through e-mail at investor@sharexindia.com or call at 022 2851 5606 OR may please visit Help and FAQs section available at sharex website

> Subodh Kumar Agrawal Resolution Professional Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00087/2017-18/10183

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. ANSAR AL AHSAN ALL SHAIKH is the lawful owner of residential room at Room no 35, plot no 22 Gate no 5, OCC, Malwani, Malad West Mumba 400095 and he has lost two mother deeds Affidavit dated 27/01/1995 from Rehana Hussain Qadri to Abdul Rahim Basu Baig, and Agreement of sale dated 03/08/2015 from Abdul Rahim Basu Baig to Sajida Begum Kasim Jaffery, while traveling in rickshaw a Malwani, if anyone found the same then they are requested to inform within fifteen days from the date of publication at the above mentioned address.

Mr. ANSAR ALI AHSAN ALI SHAIKH

५२ वीक्स् एन्टरटेन्मेंट लिमिटेड

(सीआचएन: L93000MH1993PLC072467) नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.५०१, ५वा मजला, मोरया ब्लू मून, सिटी मॉलसमोर, अंधेरी लोखंडवाला

रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. ई-मेल: 52weeksentltd@gmail.com, वेब.:www.52weeksentertainment.com, दूर.:०२२-२२८४२१२७, फॅक्स:०२२-२२८९९२२६ २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर व ई-मतदानाची सूचना

यादारे सचना देण्यात येत आहे की.

५२ वीक्स एन्टरटेन्मेंट लिमिटेडच्या सभासदांची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३। सप्टेंबर, २०९९ रोजी दु.१.३० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय- एचजेटी मेमोरियल हॉल. १४१ शहीद भगत सिंग रोड, टाँऊन हॉल कंपाऊं, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे आयोजित करण्यात येत आहे. दि. ०४ सप्टेंबर, २०१९ रोजीनसार भागधारक असलेल्या सभासदांना कंपनीने वित्तीय वर्ष २०१८-१९ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत सूचनेची पाठवणी दि.२३ ऑगस्ट, २०१९ रोजी विहित स्वरूपात पूर्ण केली आहे. कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन,

- २०१५ चे विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे पुढे सूचना देण्यात येत आहे की, एजीएमच्या निमित्ताने सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर दि.२४ सप्टेंबर, २०१९ ते ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस अंतर्भूत) दरम्यान कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० अंतर्गत दि.२३ सप्टेंबर, २०१९ रोजीनुसार (निर्धारित अंतिम तारीख) वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या आपल्या सभासदांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड
- सूचनेच्या पाठवणीची पूर्तता दिनांक : ०४ सप्टेंबर, २०१९.
- ई-मतदानाची सुरुवातीची दिनांक व वेळ : २७ सप्टेंबर, २०१९ रोजी स.१०:०० पासून
- ई-मतदानाची समाप्ती दिनांक व वेळ : २९ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५:०० पर्यंत. सभासदांनी नोंद घ्यावी की: (ए) वरील निर्देशित तारीख व वेळेपश्चात एनएसडीएलद्वारे परोक्ष ई-मतदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल व सभासदादारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर त्याला ते नंतर बदलत येणार नाही. (बी) एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल (सी) एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राह् शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही, व (डी) निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजदारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकाचंया रजिस्टरमध्ये नाव नोंद्र असलेर्ल
- व्यक्ती परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मत देण्यास पात्र असेल. एजीएमच्या सचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे सभासद बनलेल्या व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २३ सप्टेंबर, २०१९ रोजीनुसार भागधारक असलेल्या भागधारकांनी 52weeksentltd@gmail.com येथे
- वार्षिक अहवालाचा भाग असलेली एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.52weeksentertainment.com वर तसेच सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com वरही अपलोड करण्यात आलेली आहे व ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/प्रश्नांकरिता भागधारकांनी १८०० २०० ५५३३ वा ई-मेल amitv@nsdl.co.in, pallavid@nsdl.co.in येथे संपर्क साधावा. सभासद 52weeksentltd@gmail.com

५२ वीक्स् एन्टरटेन्मेंट लिमिटेडकरिता

सही/

रोमीन शाह

दिनांक : ०६.०९.२०१९

ठिकाण : मुंबई

मुंबई-४०० ०२१. सीआयएन क्र.: एल१७१२०एमएच१९३३पीएलसी००२०३१.

द्र.क.: ०२२-६७४४४२००, फॅक्स: ०२२-६७४४४३००.

कंपनी (खाते) अधिनियम, २०१४ च्या नियम ११ अन्वये मान्यतेप्रमाणे वित्तीय वर्ष २०१८**-**१९ करिता वार्षिक अहवालासह एकत्रित ८५व्या एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या सदस्यांकडे वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात कंपनीची भागधारणा आहे तसेच कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल आहेत त्यांना पाठविण्यात आलेली आहेत. तथापी अशा सर्व सदस्यांना वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत करिता पर्यायाची सुविधा प्रस्तावित करण्यात आली आहे. सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर मान्य पध्दतीने वास्तविक प्रत पाठविण्यात आलेली आहे. ८५वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल सुध्दा कंपनीच्या www.modernindia.co.in वेबसाईटवर आणि सीडीएसएलच्या www.cdslindia.com वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० नुसार सुधारित प्रमाणे एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाह्न विद्युत मतदान प्रणाली वापरून (रिमोट ई–वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा देऊ केली आहे. ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया)

- एजीएमची सूचना सर्व सदस्यांना, ज्यांची नावे शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९ रोजी कार्यालयीन वेळ समाप्ती पूर्वी सदस्य नोंद पुस्तक/डिपॉझिटरीद्वारे तयार केलेले लाभार्थी
- मालकांचे नोंद पुस्तक मध्ये नमूद आहेत त्यांना पाठविण्यात आलेली आहे. ८५व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाचे विद्युत हस्तांतरण/वास्तविक वितरण ३०
- ज्या व्यक्तिंची नावे निश्चित तारीख अर्थात २० सप्टेंबर, २०१९ रोजी सदस्य नोंद पुस्तक/ लाभार्थी मालकांच्या यादीत नमूद आहेत त्यांना सभेत मतदान तसेच रिमोट ई–

जे व्यक्ति २० सप्टेंबर, २०१९ या निश्चित तारखेला कंपनीचे सदस्य झाले आहेत आणि

होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९ रोजी साय.५.०० (भा.प्र.वे.)वा. समाप्त होईल.

२६ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.०० (भा.प्र.वे.)वा. नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य

- त्यांनी भागधारणा घेतलेली आहे त्यांनी service@satellitecorporate.com वर विनंती पाठवून यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. टपालाद्वारे मतदानाची सूचना एजीएम मध्ये सुध्दा उपलब्ध होईल आणि सभेत उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे किंवा सभेपूर्वी टपाल पत्रिकाद्वारे मत दिलेले नाही
- पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- ई-वोटिंग प्रक्रिया आणि सभेत मतदानाकरिता तपासनीस म्हणून कंपनीने श्री.पी.एन.पारिख यांची आणि त्यांच्या गैरहजेरीत मे.पारिख ॲण्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव, मुंबईचे श्री.**मितेश धाबलीवाला** आणि त्यांच्या गैरहजेरीत श्री**मती शर्वरी शाह** यांची
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४२ आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ अन्वये ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता समभागावर लाभांश स्विकारण्यास पात्र सदस्यांची नावे निश्चितीसाठी शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९ ते २७ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात
- सर्व सदस्यांना सभेत उपस्थित राह्न मत देण्याचा अधिकार आहे तसेच त्यांच्या वतीने सभेत उपस्थित राह्न मत देण्याकरिता प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार आहे, सर्व प्रॉक्सी नमूने हे विहित प्रपत्रात/प्राधिकृत पत्रात त्या व्यक्तिद्वारे स्वाक्षारीकृत असल्यास सभेत उपस्थित राह्न मत देण्याकरिता सभेपूर्वी ४८ तास अगोदरपर्यंत

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही /

दिनांक: ०५.०९.२०१९ ठिकाण: मुंबई

(एनएसडीएल) द्वारे पुरविण्यात आलेल्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून एजीएममधील विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देता येण्याकरिता ई–मतदान सुविधा देऊ करीत आहे. एजीएमच्या सूचनेत ई–मतदानाकरिताचे निर्देश दिलेले आहेत. कायदा व सदर नियमांच्या तरतुदीअंतर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे :

ई-मेल विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

येथेही किंवा कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावरही लिहू शकतील.



वेबसाईट:www.modernindia.co.in ई-मेल: info@modernindia.co.in येथे **सूचना** देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची **८५वी** वार्षिक सर्वसाधारण सभा मलनयन बजाज हॉल, तळमजला, बजाज भवन, नरीमन पॉईंट, मुंबई–४०००२१ या ठिकाणी **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी दुपारी ४.००वा**. होणार आहे.

लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा कंपनीने नियुक्त केली आहे.

सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की:

ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आले आहे. p. रिमोट ई–वोटिंग सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी स.९.३० (भा.प्र.वे.) वा. प्रारंभ

- वोटिंग/टपाल मतदान सुविधा उपलब्ध होईल.
- त्यांना सभेत मत देण्याचा अधिकार असेल. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग किंवा सभेपूर्वी टपाल पत्रिकेद्वारे मतदान केलेले आहे त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतू
- ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई–मेल करावा किंवा संपर्कः **सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि., श्री.हरिष डी.** ई– मेल: service@satellitecorporate.com, दूर::०२२-२८५२०४६१/४६२ यांना विद्युत स्वरूपाने मतदान सुविधेबाबत तक्रारीसाठी संपर्क करावा.
- नियुक्ती केली आहे.

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

परिंद बादशाह

उपाध्यक्ष व कंपनी सचिव एफसीएस क्र.:५४१४

दिनांक : ०६.०९.२०१९ ठिकाण : मुंबई

तर्माट लिमिटेड

सीआयएन:एल४५२०३एमएच१९८६पीएलसी०३८५३५ नोंदणीकृत कार्यालयः पीबी क्र.९०४२, गोरेगाव (पुर्व), मुंबई–४०००६३. दूर.:०२२–२८४०२१३०,

३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग आणि पुस्तक बंद करण्याची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, **तर्माट लिमिटेड** (कंपनी) च्या सभासदांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवा** विद्वार पुरान पुरान के का है। त्या है कि साम के बात के कि स्वार के कि स्वार के कि स्वार के कि स्वार के कि स्वा इंठ सामेंट्रेस २०१९ रोजी दु 3.00वा., हॉटेल सी फिन्सेस, जुहू तारा रोड, जुहू बीच, मुबई-४000४ येथे एजीएम्स सूवनेमध्ये (सूवना) देण्यात आलेल्या साधारण आणि विशेष व्यवसायाबद्दल विचार करण्यात येणार आहे. जे सर्व सदस्यां . पनी कायदा २०१३ च्या तरतुदी अंतर्गत ६ सप्टेंबर, २०१९ रोजी विहित पद्धतीने पाठविण्यात आले आहे. वार्षिक अहवाल व

सूचना कंपनीच्या www.tarmatlimited.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा पर्याय आहे. तपशील खालीलप्रमाणे: दूरस्थ ई-मतदान उघडण्याची तारीख व वेळ: शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी स.९.००वा. भाग्रवे सुरू होईल. दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीख व वेळ: रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ सायं.५.००वा. भाग्रवे समाप्त होईल.

दूरसथ ई-मतदान २९ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.००वा. नंतर बंद केले जाईल

सभासद ज्यांनी त्यांचे मत दरस्थ ई–मतदान प्रणालीने दिले आहे ते सभेला हजर राह शकतात परंत सभेमध्ये पन्हा मतद

भरण्यात पात गरापारा. व्यक्ती ज्यांचे नाव समासदांच्या नोंद्वहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे कट ऑफ दिनांकला लामार्थी मालकांच्या नोंदवहीमध् असतील असेच दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा वापर करण्यास किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदानपत्रिकेद्वारे मतदान करण्या

न्वर जिल्लाला. इथ्रया एजीएमची सूचना व रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया सर्व सदस्यांना विहितपद्धतीने आणि ते कंपनीच्या www.tarmatlimited.com व सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या

अ) ई-वोटिंग हेल्पडेस्क सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

ई-मेलः helpdesk.evoting@cdslindia.com, दूर:१८००२००५५३३

M

नोटीस यादारे देण्यात येते की कंपनीची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही सोमवार अ २०१९ रोजी एजीएम सूचनेत नमुदं व्यवसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे

ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समावेश) पासून बंद राहील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या

दूरस्थ ई-मतदान पर्यायी आहे आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९ (स.०९:००) ते रविवार, २९ सभासदांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या जसे की कट ऑफ तारखेला सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

सदस्यांना रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले जाणार नाही अशा सभासदाला उपस्थित राहणाऱ्य एखाद्या ई-वोटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सदस्य सहभागी होऊ शकतो

गंच्याशी संपर्क साधू शकता.

रुपाली वम कंपन सचिव व सक्षम अधिकार्र

८व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, ई–वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना नोटीस याद्वारे देण्यात येते की कंपनीची ८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही सोमवार, ३०

ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समावेश) पासून बंद राहील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या

- जाईल. कंपनीच्या सदस्यांनाही याद्वारे कळविण्यात येत आहे की:
- सभासदांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या जसे की कट ऑफ तारखेला सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी असणाऱ्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या शेअर्सप्रमाणे असेल. कंपनीचे समभाग मिळविणारा कोणताही व्यक्ती. आणि नोटीस पाठविल्यानंतर कंपनीचा सभासव

यांच्याशी संपर्क साधू शकता. लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेडकरित

दिपेश शाह

www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Place: Mumbai

Date: 6th September, 2019

http://www.sharexindia.com. By Order of the Board

. नपलोड केले जातील इ-मतदान

-मतदानाचा कालावधी २७ सप्टेंबर, २०१९ रोजी (९.००वाजता) सुरू होईल व २९ सप्टेंबर, २०१९ (१७.०० वाजता

त्या नंतर एनएसडीएलद्वारे इ-मतदान पद्धत बंद केली जाईल. जर कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असलेले, समासदांसाठीचे फ्रीकेंटली आस्कड केश्वन्स (एफएक्यु) (नियम) किंवा सभासदांसाठी इ-मतदान मॅन्युअल युजरवर पाहू

कंपनीने **श्री. मार्टिनो पी. फेराओ.** प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची इ-मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने

एखाद्या सभासदाने इ–मतदान पद्धतीद्वारे मतदान केलेले असले तरी असा सभासद जनरल मीटिंगमध्ये भाग घेऊ शकेल परंत् त्याला सभेत पुन्हा मतदान करता येणार नाही.

सही/-अकील ए. रस्सा

ग्रँट रोड (पूर्व), मुंबई ४००००७. दूरध्वनी:०२२-४००५४२४५, ईमेल:mumbai.vcudata@gmail.com वेबसाइट:www.vcupack.com

सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की कंपनीने कुरिअर/स्पीड पोस्टद्वारे आणि सर्व नोंदणीकृत ई–मेल गयडीवर शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९ पर्यंत ई मेलद्वारे भागधारकांना शुक्रवार, ३० ऑगर्स्ट, २०१९ ार्यंत सदस्यांची नोंदणी केली आहे, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली आहे. वित्तीय वष

नियम २० सहवाचिता सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायमेंट) रेप्युलेशन्स २०१५ नियम ४४ नुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (प्नएसडीएल) द्वारे पुरविलेल्या दूरस्थ ई–मतदान सेवांद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदा-करण्याचा पर्याय आहे किंवा एजीएमच्या ठिकाणच्या मतदान केंद्रात मत देता येईल. सभासद केव०

दूरस्थ ई-मतदान पर्यायी आहे आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९ (स.०९:००) ते रविवार, २९

एखाद्या ई-वोटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सदस्य सहभागी होऊ शक परंतु एजीएमवर पुन्हा मत देण्यास पात्र राहणार नाही.

ांच्याशी संपर्क साधू शकता

USHDEV INTERNATIONAL LIMITED

business to be transacted thereat, Balance Sheet as at March 31, 2019, Statement of Profit and Loss and Cash Flow Statement for the financial year ended on that date, the

The instrument appointing Proxy to be valid should, however, be deposited at the Registered Office of the Company not later than 48 hours before the commencement of the AGM.

Any person, who becomes a member of the Company after the date of despatch of Annual Report and holds shares as on the Cut-off date, can send a requisition quoting Regd. Folio

remote e-voting agency viz. www.evoting.nsdl.com. The annual report may also be accessed from the Company's website - www.ushdev.com Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations,

that the Register of Members and Share Transfer Books for equity shares of the Company

For Ushdev International Limited Date: September 06, 2019 Place: Mumbai